

सामग्री भत्ता (Equipment Allowance)
परदेशी कामानिमित्त / प्रशिक्षणासाठी
जाणाऱ्या अधिकाऱ्यांना देण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: पदेनि-२०१५ / प्र. क्र. १४ /सेवा-५

मंत्रालय, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२

तारीख: २५ ऑक्टोबर, २०१८

वाचा -

- १) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: पदेनि-१०८७ /७८४ /सेवा-५, दि.०४ सप्टेंबर, १९८७
- २) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: पदेनि-१०९३ /११५ /सेवा-५, दि.०७ ऑक्टोबर, १९९३

शासन निर्णय-

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील परिशिष्ट-२ मधील नियम क्रमांक १३ मध्ये विविध योजनाखाली कर्तव्यार्थ किंवा प्रशिक्षणासाठी परदेशात प्रतिनियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना रु.१०००/- इतका सामग्री भत्ता (Equipment Allowance) काही अटींच्या अधीन राहून अनुज्ञेय केला आहे. या सामग्री भत्त्यामध्ये तदनंतर उपरोक्त नमूद दि.०४.०९.१९८७ व दि.०७.१०.१९९३ च्या शासन निर्णयान्वये ह्यापूर्वी वेळोवेळी वाढ करून तो रु.४०००/- इतका करण्यात आला आहे. त्यामुळे आता सदर सामग्री भत्त्यामध्ये वाढ करण्याचा प्रश्न काही काळ शासनाच्या विचाराधीन होता. शासन आता असा आदेश देत आहे की, विद्यमान सामग्री भत्त्याच्या रु.४०००/- इतक्या रकमेत वाढ करून सदर भत्ता हा या आदेशान्वये रु.२०,०००/- इतका करण्यात येत आहे. सामग्री भत्त्याच्या अनुज्ञेयतेबाबतच्या अन्य अटी तशाच लागू राहतील.

हे आदेश या आदेशाच्या दिनांकापासून अंमलात येतील व त्या दिनांकानंतर परदेशी नियुक्त होणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या बाबतीत लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८१०२५१६४३०७८४०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्री.दे.लॉडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा.विरोधी पक्ष नेता, विधान परिषद /विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई	*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
सर्व सन्माननीय विधानसभा, विधान परिषद व संसद सदस्य	*प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता) / (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई	आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व)
महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता) / (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर	सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई	सिनीअर रिसर्च ऑफीसर, पे युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय(व्यय विभाग),खोली क्रमांक २६१, नॉर्थ ब्लॉक, नवी मुंबई
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई	संचालक लेखा व कोषागारे, मुंबई
राज्यपाल यांचे सचिव	मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई
मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई	बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई-१ (५प्रती)
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव / स्वीय सहायक	भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बरॅक नं. योगक्षेम समोर, वसंतराव गवस चौक, नरीमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती)

मंत्रालयीन सर्व विभाग	भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई ४ (५प्रती)
सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव मंत्रालय,	भारतीय कम्युनिस्ट पार्टी(माक्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅसेल, वरळी, मुंबई १३ (५प्रती)
सचिव, मा. सभापती, विधान परिषद, विधानमंडळ, मुंबई	इंडीयन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५प्रती)
सचिव, मा. अध्यक्ष, विधान सभा, विधानमंडळ, मुंबई	नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई -२१ (५प्रती)
*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.	शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २५ (५ प्रती)
*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.	जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई
*प्रधान सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई.	वित्त विभागातील सर्व कार्यासने
निवडनस्ती, वित्त विभाग/सेवा-५.	